

## CET नवनीत सराव प्रश्नपत्रिकांबाबत...

- CET प्रश्नपत्रिकेच्या सरावासाठी 5 प्रश्नपत्रिका QR Code वर देण्यात आल्या आहेत.
- इयत्ता अकरावी CET ची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कालावधी 2 तासांचा आहे.
- CET च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढील चार विषयांवर प्रत्येकी 25 गुणांचे असे एकूण 100 प्रश्न असतील; या गुणविभागणीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. त्या बरहुकूम प्रस्तुत CET नवनीत सराव प्रश्नपत्रिका (SEMI-ENGLISH) तयार करण्यात आल्या आहेत.

अनुक्रमांक	विषयाचे नाव	गुण
1.	English	25
2.	Mathematics (Part I & II)	25
3.	Science & Technology (Part 1 & 2)	25
4.	सामाजिक शास्त्रे (इतिहास – राज्यशास्त्र व भूगोल)	25
	<b>एकूण गुण</b>	<b>100</b>

- या प्रश्नपत्रिकेची उत्तरे OMR उत्तरपत्रिकेवर नोंदवायची आहेत.
  - विद्यार्थ्यांना OMR उत्तरपत्रिकांचा सराव मिळावा, म्हणून 'CET नवनीत क्वेश्चन बँक (SEMI-ENGLISH)' या पुस्तकाच्या शेवटी कोऱ्या OMR उत्तरपत्रिका देण्यात आल्या आहेत.
  - विद्यार्थ्यांनी सरावासाठी दिलेल्या CET सराव प्रश्नपत्रिका या OMR उत्तरपत्रिकांवर सोडवाव्यात.
  - OMR उत्तरपत्रिकांवर उत्तरे कशी नोंदवावीत, उत्तरे नोंदवताना कोणकोणती दक्षता घ्यावी याबाबत पुढे दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्या काटेकोरपणे अमलात आणा :
- (1) उत्तराचा गोल भरण्यासाठी काळ्या किंवा निळ्या यांपैकी एकाच शाईच्या बॉलपेनने तो संपूर्ण भरावा.
  - (2) गोल ठळकपणे भरावा आणि तो संपूर्णपणे भरावा.
  - (3) दिलेल्या जागेतच गोल भरावा. त्या व्यतिरिक्त उत्तरपत्रिकेवर अन्यत्र कुठेही कोणत्याही खुणा करू नयेत किंवा ठिपके देऊ नयेत.
  - (4) उत्तरे नोंदवण्यापूर्वी काही कच्चे काम करायचे असल्यास, ते प्रश्नपत्रिकेच्या शेवटी असलेल्या पानावरील कोऱ्या जागेतच करावे. उत्तरपत्रिकेवर कोठेही कच्चे काम करू नये.
  - (5) उत्तराचा गोल भरण्याची –

योग्य पद्धत

(A) ● (C) (D)

चुकीच्या पद्धती

(X) (B) (C) (D)

(A) (B) (C) (D)

(A) (B) (C) (I)

(A) (B) (C) (D)

- वर दिल्यानुसार OMR उत्तरपत्रिकांवर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भरपूर सराव करा.
- 'CET नवनीत क्वेश्चन बँक (SEMI-ENGLISH)' मध्ये QR Code वर दिलेल्या पाचही सराव प्रश्नपत्रिकांची अचूक उत्तरेही QR Code वर देण्यात आलेली आहेत.
- विद्यार्थ्यांनी आपण सोडवलेली प्रश्नपत्रिका या उत्तरांवरून पडताळून पाहावी; जेणेकरून त्यांना आपली तयारी अजमावता येईल आणि अधिक अचूकतेकडे जाण्यासाठी प्रयत्न उंचावता येतील.

**बोर्डाच्या अकरावी CET साठी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!**

प्रश्न. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्याच्या वर्णाक्षराचे वर्तुळ OMR उत्तरपत्रिकेत रंगवा : (Four alternative answers are given for each sub-question given below. Choose the correct alternative and darken its circle in the OMR sheet :)

**विभाग 1 : English**

1. Pick out the pair of homophones from the following :  
(A) made–maid (B) tear–tear  
(C) maid–maid (D) made–made.
2. The verb form of ‘global’ is .....  
(A) globalization (B) globalness  
(C) globalize (D) globally
3. The antonym of ‘diffident’ is .....  
(A) indifferent (B) same  
(C) uncertain (D) confident
4. Choose correct word register for ‘Music’  
(A) concert, pianist, water, practice  
(B) song, music, melody, rhythm  
(C) classical, professional, stage, paper  
(D) piano, casio, stick, beat.
5. The word chain of adjectives is .....  
(A) pick, keep, put, take (B) hard, dark, kind, dear  
(C) well, loving, give, eat (D) some, engage, enter, rough.
6. The correct compound word from the alternatives is .....  
(A) successful (B) expensive  
(C) splendour (D) sportsman
7. Watching television keeps them busy.  
(The underlined word is ..... )  
(A) present continuous (B) present participle  
(C) gerund (D) incomplete verb.
8. The answers will be astounding.  
(The underlined word is ..... )  
(A) adjective (B) verb  
(C) adverb (D) noun

**For Qs. 9 to 13 : Read the following passage and do the activities based on it by choosing the proper alternative :**

Interpol is an International Criminal Police organization. The word 'Interpol' is derived from the two words 'International' and 'Police'. Interpol is a strictly non-political, non-religious, non-racial organization in which the police forces of more than hundred nations co-operate with each other. Its headquarters are situated in Paris.

The job of the Interpol is to trace criminals. According to international law, police of one country cannot enter the territory of another country to apprehend a criminal who, after committing a crime, has absconded there. Interpol helps in such situations to trace out the criminals. Every country has its representative in Interpol. Interpol makes use of the most modern scientific means to catch the criminals. To trace and arrest criminals is the only function of this organization. It cannot be used for any political, military or religious activity.


9. The headquarters of Interpol is situated in ..... .  
(A) hundred nations (B) Paris  
(C) U.A.E. (D) U.S.A.
10. The job of the Interpol is ..... .  
(A) to apprehend criminals (B) to catch criminals  
(C) to trace criminals (D) to make use of scientific means.
11. In Interpol the police force of more than ..... nations co-operate with each other.  
(A) ninety-nine (B) hundred and ten  
(C) thousand (D) hundred.
12. The contextual meaning of 'apprehend' in this passage is ..... .  
(A) to keep in lockup (B) to catch and arrest someone  
(C) to catch on release (D) to keep hostage.
13. Every country has its representative in Interpol.  
(The question tag of this sentence is .....)  
(A) Has it? (B) hasn't they?  
(C) hasn't everyone? (D) hasn't it?
14. A rainbow colours the entire sky.  
(The sentence is in .....)  
(A) simple present tense (B) simple past tense  
(C) present perfect tense (D) simple future tense
15. A diamond is more precious than most other stones.  
(The positive degree of this sentence is .....)  
(A) Very few stones are as precious as a diamond.  
(B) Very few stones were as precious as a diamond.  
(C) No other stone is as precious as a diamond.  
(D) No other stones are as precious as a diamond.

16. They invented the art of giving Christmas presents.  
(The passive voice of this sentence is .....)
- (A) Christmas presents were invented the art of giving by them.  
(B) The art of giving Christmas presents was invented by them.  
(C) The art of giving Christmas presents were invented by them.  
(D) The art was discovered by them giving christmas presents.
17. “Pay at the cash counter,” the salesman said to the customer.  
(Choose the correct indirect speech.)
- (A) Pay at the cash counter the salesman told the customer.  
(B) The salesman told the customer to pay at the cash counter.  
(C) The salesman ordered the customer that he should pay at the cash counter.  
(D) The salesman advised the customer not to pay at the cash counter.
18. The old system was fairly complicated whereas the new one is very simple.  
(The clause used in this sentence is .....)
- (A) Adverb clause of concession                      (B) Adverb clause of manner  
(C) Adverb clause of purpose                        (D) Adverb clause of contrast.
19. As soon as a site loses its characteristics, the committee can delete the site from the list.  
(After using ‘No sooner ..... than in this sentence, the sentence will be .....)
- (A) No sooner did a site lose its characteristics than the committee can delete the site from the list.  
(B) No sooner a site lose its characteristics than committee can delete the site from the list.  
(C) No sooner does a site lose its characteristics than the committee can delete the site from the list.  
(D) No sooner does a site lose its characteristics than committee can delete the site from the list.
20. Her heart was throbbing with a new hope and new life.  
(After using ‘Not only ..... but also’ in this sentence, the sentence will be .....)
- (A) Her heart was throbbing with not only a new hope but also new life.  
(B) Her heart was not only throbbing with a new hope but also a new life.  
(C) Not only her heart was throbbing with a new hope but also new life.  
(D) Her heart was throbbing not only but also with a new hope and new life.
21. The box was empty.  
(The negative sentence of this sentence is .....)
- (A) The box was not full.                                      (B) There was not something in the box.  
(C) The box had hardly nothing.                        (D) There was nothing in the box.
22. A pandemic of corona ..... all over the world.  
(Choose the correct phrasal verb to complete the sentence.)
- (A) broke out    (B) turned up  
(C) stick out    (D) brushed up.

23. Friendship cannot be bought or sold.  
(The figure of speech used in this sentence is ..... .)
- (A) Hyperbole (B) Antithesis  
(C) Inversion (D) Metaphor.
24. 'All that glitters is not gold'.  
(The meaning of this proverb is .....)
- (A) The thing which shines is not gold.  
(B) The things which glitter are gold.  
(C) Everything is magical in this world.  
(D) Appearances can be deceptive.
25. The lead line in News Report should be based on the given ..... .
- (A) title/headline (B) by line  
(C) conclusion (D) quote.


### विभाग 2 : Mathematics

26. For simultaneous equations in  $x$  and  $y$ , if  $D_x = 28$ ,  $D_y = 84$  and  $D = 14$ , then what is the value of  $y$ ?
- (A) 6 (B)  $-6$   
(C) 2 (D)  $-2$
27. If P is the midpoint of line segment AB with A(  $-4, 2$ ) and B(  $6, 2$ ), then coordinates of point P are ..... .
- (A) (1, 2) (B) (2, 1)  
(C) (2, 0) (D) (0, 2)
28. What are the values of  $a$ ,  $b$  and  $c$ , for the quadratic equation  $2x^2 - x = -2$ ?
- (A)  $a = -2, b = 1, c = -2$  (B)  $a = 2, b = -1, c = -2$   
(C)  $a = 2, b = -1, c = 2$  (D)  $a = -2, b = 1, c = 2$
29.  $\triangle ABC$  and  $\triangle DEF$  are equilateral triangles,  $A(\triangle ABC) : A(\triangle DEF) = 1 : 2$ . If  $AB = 4$ , then what is length of DE?




- (A)  $2\sqrt{2}$  (B) 4  
(C) 8 (D)  $4\sqrt{2}$
30. The first four terms of an A.P. having the first term  $-2$  and the common difference  $-2$  are ... .
- (A)  $-2, 0, 2, 4$  (B)  $-2, 4, -8, -16$   
(C)  $-2, -4, -6, -8$  (D)  $-2, -4, -8, -16$

31. Two circles of radii 5.5 cm and 3.3 cm respectively touch each other. What is the distance between their centres?  
 (A) 4.4 cm (B) 8.8 cm  
 (C) 2.2 cm (D) 8.8 or 2.2 cm
32. Which number cannot represent a probability?  
 (A)  $\frac{2}{3}$  (B) 1.5  
 (C) 15% (D) 0.7
33. The figure shows an illustration of the .....




- (A) Triangles which are similar by SAS test  
 (B) Triangles which are similar by SSS test  
 (C) Triangles which are similar by AA test  
 (D) Triangles which are not similar
34. What is the nature of the roots of the quadratic equation  $4x^2 - 8x + 9 = 0$ ?  
 (A) Real (B) Not real  
 (C) Real and equal (D) Real and unequal
35. If point P( - 4, 6) divides the line segment AB with A( - 6, 10) in the ratio 2 : 1, then coordinates of point B are .....
- (A) (4, 3) (B) (3, - 4)  
 (C) (3, 4) (D) ( - 3, 4)
36. The first term of an A.P. is 1 and  $n$ th term is 25. If  $S_n = 520$ , then  $n = \dots$   
 (A) 45 (B) 30  
 (C) 50 (D) 40
37. If two sides of the right angled triangle are 3 and 4, then the length of the third side is .....
- (A) 5 (B)  $\sqrt{7}$   
 (C) 5 or  $\sqrt{7}$  (D) none of these
38. Which of the following is true for simultaneous equations  $4y - 3x = 7$  and  $\frac{9}{2}x - 6y = 21$ ?  
 (A) Have infinitely many solutions (B) Have two solutions  
 (C) Have only one solution (D) Have no solution
39. If the measure of an arc of a circle is  $60^\circ$ , then what is the measure of its corresponding arc?  
 (A)  $60^\circ$  (B)  $120^\circ$   
 (C)  $30^\circ$  (D)  $300^\circ$

40. Two coins are tossed simultaneously.  $R$  is the event of getting at least one tail. What is the favourable outcome?
- (A)  $R = \{HT, TH\}$  (B)  $R = \{HT, TH, TT\}$   
 (C)  $R = \{HT, TT\}$  (D)  $R = \{TH, TT\}$
41. If  $\sin \theta = \frac{7}{25}$  then the value of  $\tan \theta = \dots\dots\dots$
- (A)  $\frac{24}{7}$  (B)  $\frac{7}{24}$   
 (C)  $\frac{24}{25}$  (D)  $\frac{25}{24}$
42. Out of the following which is a Pythagorean triplet?
- (A) (5, 12, 14) (B) (3, 4, 2)  
 (C) (61, 60, 11) (D) (5, 5, 2)
43. Which of the following quadratic equations has roots 4,  $-5$ ?
- (A)  $x^2 - x - 20 = 0$  (B)  $x^2 + x - 20 = 0$   
 (C)  $x^2 - x + 20 = 0$  (D)  $x^2 + x + 20 = 0$
44.  $O$  is the centre of the circle.  $\angle PQR$  is inscribed in arc  $PQR$  and intercepts arc  $PXR$ . If  $m(\text{arc } PXR) = 80^\circ$  then the measure of  $\angle PQR$  is  $\dots\dots\dots$



- (A)  $20^\circ$  (B)  $40^\circ$   
 (C)  $160^\circ$  (D)  $80^\circ$
45. The sum of the first five multiples of 3 is  $\dots\dots\dots$
- (A) 45 (B) 55  
 (C) 15 (D) 75
46. The length of a rectangle is 35 cm and the length of its diagonal is 37 cm. The length of its breadth is  $\dots\dots\dots$
- (A) 30 cm (B) 25 cm  
 (C) 12 cm (D) 40 cm
47. What is the value of  $k$  for which the quadratic equation  $3x^2 - kx + k = 0$  has real and equal roots?
- (A) 3 (B) 6  
 (C) 9 (D) 12

48. In the figure, PQ is the tangent and P is the point of contact  $\angle OQP = 40^\circ$ , then the measure of  $\angle POQ$  is .....



- (A)  $60^\circ$  (B)  $90^\circ$   
 (C)  $40^\circ$  (D)  $50^\circ$
49. What is the value of  $b$ , if the point  $(2, b)$  lies on the graph of  $2x + 3y = -5$ ?  
 (A) 3 (B)  $-3$   
 (C) 2 (D)  $-2$
50.  $1 + \tan^2\theta = ?$   
 (A)  $\cot^2\theta$  (B)  $\operatorname{cosec}^2\theta$   
 (C)  $\sec^2\theta$  (D)  $\tan^2\theta$

### विभाग 3 : Science


51. If the radius of the Earth is halved and the mass is doubled, then what will be the value of 'g'?  
 ( $g = 9.8 \text{ m/s}^2$ )  
 (A)  $78.4 \text{ m/s}^2$  (B)  $48.85 \text{ m/s}^2$   
 (C)  $9.8 \text{ m/s}^2$  (D)  $98 \text{ m/s}^2$
52. Some elements and their atomic radii are given below :

<b>Element :</b>	K	Na	Rb	Cs	Li
<b>Atomic radius : (pm)</b>	231	186	244	262	152

Which of the above elements have the biggest atom?

- (A) Na (B) Li  
 (C) Cs (D) Rb
53. Addition of an aqueous solution of  $\text{ZnSO}_4$  to an aqueous solution of  $\text{BaCl}_2$  is an example of ..... reaction.  
 (A) displacement (B) double displacement  
 (C) decomposition (D) electrolysis
54. The resistance of a wire is  $100 \Omega$ . If it carries a current of 1 A for 10 seconds, the heat produced will be .....
- (A) 1000 J (B) 10 J  
 (C) 0.1 J (D) 10000 J

55. Observe the given figure of Fleming's Right Hand Rule. The correct label for A is .....



- (A) Direction of magnetic field                      (B) Direction of induced current  
 (C) Motion of a conductor                              (D) Direction of force

56. The heat energy absorbed at constant temperature during transformation of solid into liquid is called the .....

- (A) latent heat of fusion                              (B) latent heat of diffusion  
 (C) latent heat of vaporization                      (D) dew-point temperature

57. What is the reason for the twinkling of stars?

- (A) Explosions occurring in stars from time to time  
 (B) Absorption of light in the earth's atmosphere  
 (C) Motion of stars  
 (D) Changing refractive index of the atmospheric gases

58. There are two lens of power +2 D and -3 D. What will be the power of the combined lens?

- (A) +5 D    (B) -5 D  
 (C) -1 D    (D) +1 D

59. Aluminium is extracted from its ore .....

- (A)  $Fe_2O_3$     (B)  $Al_2O_3 \cdot nH_2O$   
 (C) ZnO    (D)  $Cu_2S$

60. Which of the following process is to be carried out to avoid the formation of greenish layer on brass vessels due to corrosion?

- (A) Electroplating    (B) Anodization  
 (C) Tinning    (D) Alloying

61. The molecular formula of acetic acid (ethanoic acid) is .....

- (A) HCOOH    (B)  $CH_3COOH$   
 (C)  $C_2H_5COOH$     (D)  $C_3H_7COOH$

62. Escape velocity of an object from the earth is .....

- (A)  $v_{esc} = \sqrt{\frac{2GM}{R}}$     (B)  $v_{esc} = \sqrt{\frac{GM}{R}}$   
 (C)  $v_{esc} = 2\sqrt{\frac{GM}{R}}$     (D)  $v_{esc} = \frac{1}{2}\sqrt{\frac{GM}{R}}$

63. Transfer of information from molecule of DNA to mRNA is called ..... process.
- (A) translocation (B) translation  
(C) transcription (D) mutation
64. Our muscle cells perform ..... type of respiration during exercise.
- (A) aerobic (B) anaerobic  
(C) cellular (D) all the above
65. Body breaks up into several fragments and each fragment begins to live as a new individual. This is ..... type of reproduction.
- (A) regeneration (B) fragmentation  
(C) binary fission (D) budding
66. Formation of endosperm occurs due to fusion of .....
- (A) male and female gamete  
(B) second male gamete and two polar nuclei  
(C) first male gamete and egg cell  
(D) second male gamete and egg cell
67. Basic functional unit to study the ecology is termed as .....
- (A) environment (B) niche  
(C) ecosystem (D) food chain
68. Why wind energy is called a green energy?
- (A) Wind energy helps vegetation to grow.  
(B) By wind energy, afforestation programs are done.  
(C) Wind energy is non-polluting.  
(D) Wind energy is non-conventional.
69. What is common between man, kangaroo and dolphin?
- (A) All of them can swim.  
(B) All of them have mammary glands.  
(C) All of them are intelligent  
(D) All of them are devoid of exoskeleton.
70. Vinegar is the chemically ..... acid.
- (A) Citric (B) Gluconic  
(C) Glutamic (D) Acetic
71. Given here are the names of the microbe and the organic acid produced by it. Identify the incorrect pair.
- (A) *Aspergillus niger* : Gluconic acid (B) *Lactobacillus delbruekii* : Lactic acid  
(C) *Brevibacterium* : Acetic acid (D) *Aspergillus itaconicus* : Itaconic acid

72. The disease related with the synthesis of insulin is .....
- (A) cancer (B) arthritis  
(C) cardiac problems (D) diabetes
73. Transgenic raw potatoes generate the immunity against ..... disease.
- (A) plague (B) cholera  
(C) leprosy (D) TB
74. Which of the following is a root cause for problems like malnutrition, shortage of food and epidemics?
- (A) Pollution (B) Greenhouse effect  
(C) Lack of health services (D) Increasing population
75. Identify the man-made disaster.
- (A) Water logging in Mumbai due to excessive rains  
(B) Earthquake of Latur  
(C) Draught in Vidarbha  
(D) Hailstorm in Kolhapur

#### विभाग 4 : सामाजिक शास्त्रे

76. 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ ..... याने लिहिला.
- (A) कार्ल मार्क्स (B) मायकेल फुको  
(C) लुसिआँ फेबर (D) व्हॉल्टेअर
77. इतिहासलेखनाच्या उद्दिष्टांत पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्टाचा समावेश होऊ शकत नाही?
- (A) भूतकालीन घटनांची क्रमशः संगती लावणे.  
(B) संगती लावलेल्या घटनांचे आकलन करणे.  
(C) भ्रान्त कल्पना काढून तथ्य शोधणे.  
(D) उपलब्ध ज्ञानाची प्रायोगिक पद्धतीने सत्यता पडताळणे.
78. 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा ..... यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला.
- (A) जेम्स मिल (B) फ्रेडरिक मॅक्सम्युलर  
(C) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन (D) जॉन मार्शल
79. इसवी सनाच्या बाराव्या शतकात ..... याने लिहिलेला 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
- (A) बाणभट्ट (B) कल्हण  
(C) पतंजली (D) विशाखदत्त
80. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे; या हेतूने ..... या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत.
- (A) राष्ट्रसंघ (B) संयुक्त राष्ट्रे  
(C) युनेस्को (D) विश्वस्त मंडळ

81. पुढीलपैकी कोणते स्थळ हे जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांत समाविष्ट नाही?  
 (A) नंदादेवी व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान (B) वृंदावन गार्डन  
 (C) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान (D) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
82. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ..... यांनी सुरू केले.  
 (A) जेम्स ऑगस्टस हिकी (B) सर जॉन मार्शल  
 (C) अॅलन ह्यूम (D) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
83. मराठी भाषेतील '.....' हे पहिले नियतकालिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.  
 (A) दिग्दर्शन (B) दर्पण  
 (C) प्रभाकर (D) ज्ञानोदय
84. 'हॉकीचे जादूगार' असे ..... यांना म्हटले जाते.  
 (A) बलबीर सिंह (B) धनराज पिल्लै  
 (C) अजितपाल सिंह (D) मेजर ध्यानचंद
85. महाबळेश्वरजवळील भिलार हे '..... गाव' म्हणून प्रसिद्ध आहे.  
 (A) पुस्तकांचे (B) वनस्पतींचे  
 (C) आंब्यांचे (D) किल्ल्यांचे
86. कोलकाता येथील '.....' हे भारतातील पहिले संग्रहालय होय.  
 (A) गव्हर्नमेंट म्युझियम (B) राष्ट्रीय वस्तू संग्रहालय  
 (C) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (D) भारतीय संग्रहालय
87. ७३व्या व ७४व्या संविधान दुरुस्त्यांमुळे ..... संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकारांत वाढ झाली आहे.  
 (A) संसदेला (B) स्थानिक शासनसंस्थांना  
 (C) विधिमंडळांना (D) सहकारी संस्थांना
88. निवडणूक आयुक्तांची नेमणूक ..... करतात.  
 (A) राष्ट्रपती (B) प्रधानमंत्री  
 (C) लोकसभेचे सभापती (D) उपराष्ट्रपती
89. राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात; तेव्हा त्या संघटनांना '.....' असे म्हटले जाते.  
 (A) सरकार (B) समाज  
 (C) राजकीय पक्ष (D) सामाजिक संस्था
90. शेतकरी चळवळीची ..... ही प्रमुख मागणी आहे.  
 (A) वनजमिनींवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा  
 (B) शेतमालाला योग्य भाव मिळावा  
 (C) ग्राहकांचे संरक्षण करावे  
 (D) धरणे बांधावीत

91. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक ..... नावाने ओळखले जाते.  
 (A) लक्षद्वीप (B) कन्याकुमारी  
 (C) इंदिरा पॉइंट (D) पोर्ट ब्लेअर
92. भारतातील ईशान्य भागातील राज्य कोणते?  
 (A) राजस्थान (B) कर्नाटक  
 (C) तेलंगणा (D) त्रिपुरा
93. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ..... आहे.  
 (A) उच्चभूमीचा (B) मैदानी  
 (C) पर्वतीय (D) विखंडित टेकड्यांचा
94. पुढीलपैकी महाराष्ट्रातील सरोवर कोणते?  
 (A) वुलर (B) लोणार  
 (C) पुलिकत (D) सांभर
95. भारताच्या गवताळ प्रदेशात ..... पक्षी आढळतो.  
 (A) कोंडोर (B) माळढोक  
 (C) मकाव (D) फ्लेमिंगो
96. अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने ..... वने आढळतात.  
 (A) विषुववृत्तीय सदाहरित (B) पानझडी  
 (C) काटेरी (D) समुद्रकाठची
97. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे; कारण .....  
 (A) कमी राष्ट्रीय उत्पन्न (B) प्रचंड लोकसंख्या  
 (C) मोठे कुटुंब (D) अन्नधान्य कमतरता
98. भारतातील कोणत्या राज्यात खनिजांचे मोठ्या प्रमाणावर साठे आढळत नाहीत?  
 (A) झारखंड (B) ओडिशा  
 (C) छत्तीसगढ (D) गोवा
99. भारताच्या आर्थिक विकासास ..... मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे.  
 (A) जलमार्गांनी (B) हवाई मार्गांनी  
 (C) रस्ते मार्गांनी (D) लोहमार्गांनी
100. ब्राझीलमधील अतिपूर्वेकडील ठिकाण कोणते?  
 (A) पोन्टो दो सेक्सस (B) नासेंटो दो रिआ मोआ  
 (C) पोर्टोविल्हे (D) रिओ ग्रांडे

पुढील link वर क्लिक करून आपली उत्तरे अचूक उत्तरांशी पडताळून पाहा.

<https://bit.ly/3iGVMvy>